



महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ४ थे, राजपत्र क्र. १३] गुरुवार ते बुधवार, मार्च/एप्रिल २९-४, २०१८ : चैत्र ८-१४, शके १९४० [पृष्ठे १७, किंमत : ०.०० रुपये

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-औरंगाबाद विभागीय पुरवणी

अनुक्रमणिका

भाग एक-शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती, पृष्ठे
अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चार-ब व -
चार-क यामध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत ते
त्याच्याव्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागाशी संबंधित -
असलेले नियम व आदेश.

६११

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी केवळ ते
औरंगाबाद विभागाशी संबंधित असलेले. ६२४

भाग एक-अ (भाग चार-अ मध्ये प्रसिध्द करण्यात आले पृष्ठे
आहेत त्या व्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागाशी संबंधित २२
असलेले महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत ते
समित्या, ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा २४
नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा
अधिनियम, या अन्वये काढण्यात आलेले आदेश व
अधिसूचना.

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

१

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, यांजकडून

पहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रमांक २४०/२०१७, दिनांक २८/६/२०१७.
२) श्री.आर.व्ही.जटाळे, जिल्हा न्यायाधीश-१, उदगीर यांची दिनांक ३१/
१०/२०१७ ते ५/११/२०१७ पर्यंतची (०६) दिवसांची परावर्तीत रजा मंजूर
करणेबाबतचा विनंती अर्ज.
३) रजा मागणीचे पुष्ट्यर्थ दाखल केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र व तंदुरुस्तीचे
प्रमाणपत्र.
४) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या
अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.

आदेश

क्र.काव्यवि(प्रशा)/४१०३/२०१७.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,
लातूर हे श्री.आर.व्ही.जटाळे, जिल्हा न्यायाधीश-१, व अतिरिक्त सत्र
न्यायाधीश, उदगीर यांची दिनांक ३१/१०/२०१७ ते ५/११/२०१७ पर्यंतच्या

(०६) दिवसांच्या वैद्यकीय कारणांवरून उपभोगलेल्या परावर्तीत रजेस,
कार्योत्तर मंजूरी देत आहेत.

श्री.आर.व्ही.जटाळे, हे रजेवरून परत आल्यानंतर त्यांना त्यांचे
पुर्वीच्याच पदावर नेमण्यात येईल.

श्री.आर.व्ही.जटाळे, हे रजेवरून परत न आल्यास त्यांची नियुक्ती
जिल्हा न्यायाधीश-१, उदगीर या पदावर तात्पुरत्या स्वरूपात तशीच पुढे
चालू ठेवण्यात आली होती.

श्री.आर.व्ही.जटाळे, यांचे अनुपस्थितीचे कालावधीत त्यांचे
न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक २८/६/२०१७ च्या
संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात येईल.

लातूर ९ नोव्हेंबर २०१७

वृषाली व्ही.जोशी,

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, लातूर

२

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, यांजकडून

पहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रमांक २४०/२०१७, दिनांक २८/६/२०१७.
 २) श्री.एस.एच. इनामदार, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, रेणापूर यांची दिनांक २३/१०/२०१७ ते ५/११/२०१७ पर्यंतची (१४) दिवसांची परावर्तीत रजा मंजूर करणेबाबतचा विनंती अर्ज.
 ३) रजा मागणीचे पुष्ट्यर्थ दाखल केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र व तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र.
 ४) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.

आदेश

क्र. काव्यवि(प्रशा)/४१३२/२०१७.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर हया श्री. एस. एच. इनामदार, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, रेणापूर यांची दिनांक २३/१०/२०१७ ते ५/११/२०१७ पर्यंतच्या (१४) दिवसांच्या वैद्यकीय कारणांवरून उपभोगलेल्या परावर्तीत रजेस, कार्योत्तर मंजूरी देत आहेत.

श्री.एस.एच. इनामदार, हे रजेवरून परत आल्यानंतर त्यांना त्यांचे पुर्वीच्याच पदावर नेमण्यात आले होते.

श्री.एस.एच. इनामदार, हे रजेवरून परत न आल्यास त्यांची नियुक्ती दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, रेणापूर या पदावर तात्पुरत्या स्वरूपात तशीच पुढे चालू ठेवण्यात आली होती.

श्री.एस.एच. इनामदार, यांचे अनुपस्थितीचे कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक २८/६/२०१७ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात येईल.

लातूर ९ नोव्हेंबर २०१७

वृषाली व्ही.जोशी,

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, लातूर

३

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, यांजकडून

पहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रमांक ३९१२/२०१७, दिनांक २६/१०/२०१७.
 २) जिल्हा न्यायालय आदेश क्रमांक ३९५५/२०१७, दिनांक ३०/१०/२०१७.
 ३) श्री.एस.एच.इनामदार, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, रेणापूर यांची मंजूर अर्जित रजा रद्द करण्याबाबतचे पत्र क्रमांक १५३१/२०१७, दिनांक १/११/२०१७.

आदेश

क्र.काव्यवि(प्रशा)/४१३१/२०१७.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर हया खालीलप्रमाणे आदेश देत आहेत.

१)	श्री.एस.एच.इनामदार, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, रेणापूर यांची जिल्हा न्यायालयाच्या संदर्भीय आदेश क्रमांकानुसार मंजूर करण्यात आलेली दिनांक २३/१०/२०१७ ते २७/१०/२०१७ पर्यंतची (०५) दिवसांची अर्जित रजा रद्द करण्यांत येत आहे.
२)	सदरील आदेशाची नोंद संबंधित न्यायीक अधिकाऱ्याचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

लातूर, ९ नोव्हेंबर, २०१७

वृषाली व्ही. जोशी,

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर

४

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, यांजकडून

पहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रमांक काव्यवि(प्रशा)/४००६/२०१७, दिनांक १/११/२०१७.

२) जिल्हा न्यायालय आदेश क्रमांक ४१५/२०१७, दिनांक २०/९/२०१७.

३) श्री.एस.के.चौदंते, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर यांची दिनांक ५/११/२०१७ व ६/११/२०१७ या (०२) दिवसांची वाढीव अर्जित रजा मंजूर करणेबाबतचा विनंती अर्ज.

४) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.

आदेश

क्र.काव्यवि(प्रशा)/४०६१/२०१७.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर हया श्री.एस.के.चौदंते, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर यांची दिनांक ५/११/२०१७ व ६/११/२०१७ या (०२) दिवसांची वाढीव अर्जित रजा मंजूर करीत आहेत.

श्री.एस.के.चौदंते, हे रजेवरून परत आल्यानंतर त्यांना त्यांचे पुर्वीच्याच पदावर नेमण्यात येईल.

श्री.एस.के.चौदंते, हे रजेवरून परत न आल्यास त्यांची नियुक्ती सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर या पदावर तात्पुरत्या स्वरूपात तशीच पुढे चालू ठेवण्यात येईल.

श्री.एस.के.चौदंते, यांचे अनुपस्थितीचे कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक २०/९/२०१७ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात येईल.

लातूर ६ नोव्हेंबर २०१७

वृषाली व्ही.जोशी,

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, लातूर

५

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, यांजकडून

पहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रमांक २४०/२०१७, दिनांक २८/६/२०१७.

२) श्री डी.पी.रागीट, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२, लातूर यांची दिनांक ६/११/२०१७ ते ९/११/२०१७ या (०४) दिवसांची अर्जित रजा मंजूर करणेबाबतचा विनंती अर्ज.

३) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.

आदेश

क्र.काव्यवि(प्रशा)/४०४२/२०१७.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर हया श्री डी.पी.रागीट, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२, सहाय्यक सत्र न्यायाधीश, लातूर यांची दिनांक ६/११/२०१७ ते ९/११/२०१७ या (०४) दिवसांची अर्जित रजा मंजूर करीत आहेत.

श्री डी.पी.रागीट, हे रजेवरून परत आल्यानंतर त्यांना त्यांचे पुर्वीच्याच पदावर नेमण्यात येईल.

श्री डी.पी.रागीट, हे रजेवरुन परत न आल्यास त्यांची नियुक्ती , तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२, लातूर या पदावर तात्पुरत्या स्वरूपात तशीच पुढे चालू ठेवण्यात येईल.

श्री डी.पी.रागीट, यांचे अनुपस्थितीचे कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक २८/६/२०१७ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात येईल.

लातूर ३ नोव्हेंबर २०१७

वृषाली व्ही.जोशी,

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर

६

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, यांजकडून

पहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रमांक २४०/२०१७, दिनांक २८/६/२०१७.

२) श्री एम.एस.पठाण, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, लातूर यांची दिनांक २४/१०/२०१७ ते १/११/२०१७ पर्यंतची (०९) दिवसांची परावर्तीत रजा मंजूर करणेबाबतचा विनंती अर्ज.

३) रजा मागणीचे पुष्ट्यर्थ दाखल केलेले वैद्यकिय प्रमाणपत्र व तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र.

४) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.

आदेश

क्र.काव्यवि(प्रशा)/४०४१/२०१७.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर हया श्री एम.एस.पठाण, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, लातूर यांची दिनांक २४/१०/२०१७ ते १/११/२०१७ पर्यंतची (०९) दिवसांच्या वैद्यकीय कारणांवरुन उपभोगलेल्या परावर्तीत रजेस, कार्यात्तर मंजूरी देत आहेत.

श्री एम.एस.पठाण, हे रजेवरुन परत आल्यानंतर त्यांना त्यांचे पुर्वीच्याच पदावर नेमण्यात आले होते.

श्री एम.एस.पठाण, हे रजेवरुन परत न आल्यास त्यांची नियुक्ती , तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, लातूर या पदावर तात्पुरत्या स्वरूपात तशीच पुढे चालू ठेवण्यात आली होती.

श्री एम.एस.पठाण, यांचे अनुपस्थितीचे कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक २८/६/२०१७ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात येईल.

लातूर ३ नोव्हेंबर २०१७

वृषाली व्ही.जोशी,

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर

७

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, यांजकडून

पहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रमांक ४१५/२०१७, दिनांक २०/९/२०१७.

२) श्रीमती एस.यु. देशमुख, ६वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, लातूर यांची दिनांक १/११/२०१७ ते ४/११/२०१७ पर्यंतची (०४) दिवसांची अर्जित रजा मंजूर करणेबाबतचा विनंती अर्ज.

३) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.

आदेश

क्र.काव्यवि(प्रशा)/४०८२/२०१७.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर हया श्रीमती एस.यु. देशमुख, ६वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, लातूर यांची दिनांक १/११/२०१७ ते ४/११/२०१७ पर्यंतची (०४) दिवसांची उपभोगलेल्या अर्जित रजेस कार्यात्तर मंजूरी देत आहेत.

श्रीमती एस.यु. देशमुख, हया रजेवरुन परत आल्यानंतर त्यांना त्यांचे पुर्वीच्याच पदावर नेमण्यात आले होते.

श्रीमती एस.यु. देशमुख, हया रजेवरुन परत न आल्यास त्यांची नियुक्ती , ६वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, लातूर या पदावर तात्पुरत्या स्वरूपात तशीच पुढे चालू ठेवण्यात आली होती.

श्रीमती एस.यु. देशमुख, यांचे अनुपस्थितीचे कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक २०/९/२०१७ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात आला होता.

लातूर ७ नोव्हेंबर २०१७

वृषाली व्ही.जोशी,

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर

८

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, यांजकडून

पहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रमांक २४०/२०१७, दिनांक २८/६/२०१७.

२) श्रीमती व्ही.डी. भोसले, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, औसा यांची दिनांक ३/११/२०१७ ते ८/११/२०१७ पर्यंतची (०६) दिवसांची अर्जित रजा मंजूर करणेबाबतचा विनंती अर्ज.

३) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.

आदेश

क्र.काव्यवि(प्रशा)/४१७४/२०१७.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर हया श्रीमती व्ही.डी. भोसले, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, औसा यांची दिनांक ३/११/२०१७ ते ८/११/२०१७ पर्यंतची (०६) दिवसांच्या उपभोगलेल्या अर्जित रजेस कार्यात्तर मंजूरी देत आहेत.

श्रीमती व्ही.डी. भोसले, हया रजेवरुन परत आल्यानंतर त्यांना त्यांचे पुर्वीच्याच पदावर नेमण्यात आले होते.

श्रीमती व्ही.डी. भोसले, हया रजेवरुन परत न आल्यास त्यांची नियुक्ती दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, औसा या पदावर तात्पुरत्या स्वरूपात तशीच पुढे चालू ठेवण्यात आला होता.

श्रीमती व्ही.डी. भोसले, यांचे अनुपस्थितीचे कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक २८/६/२०१७ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात आली होता.

लातूर १३ नोव्हेंबर २०१७

वृषाली व्ही.जोशी,

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर

९

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, यांजकडून

पहा :- १. सौ.अ.नि. नावंदर, सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, उमरगा ह्यांचे पत्र जा.क्र.३०७९/१७, दिनांक १० नोव्हेंबर, २०१७ अन्वये प्राप्त झालेला विहीत नमुन्यातील अर्जित रजेचा ई-मेल संदेश.

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद हे खालील प्रमाणे आदेश निर्गमित करितात -

आदेश

क्र.काव्यवि/(प्रशा)९०९६/२०१७.- सौ.अ.नि. नावंदर, सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, व न्यायदंडाधिकारी, उमरगा ह्यांची दिनांक १३ नोव्हेंबर, २०१७ ते दिनांक १५ नोव्हेंबर, २०१७ या (०३) तीन दिवसांची अर्जित रजा महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, मधील नियम-५० नुसार मंजूर करण्यांत येवुन, दिनांक १२ नोव्हेंबर, २०१७ रोजी कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक १६ नोव्हेंबर, २०१७ रोजी कार्यालयीन वेळेपुर्वी पर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यांत येते.

रजेवरून परत आल्यानंतर सौ.अ.नि. नावंदर, हया सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व न्यायदंडाधिकारी, प्र.वर्ग, उमरगा म्हणून काम पहातील.

जर सौ.अ.नि. नावंदर, हया सदरील रजेवर गेले नसते तर सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व न्यायदंडाधिकारी, प्र.वर्ग, उमरगा म्हणून काम म्हणून कार्यरत राहिल्या असत्या.

(दोन)

सौ.अ.नि. नावंदर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व न्यायादंडाधिकारी, प्र.वर्ग, उमरगा ह्यांच्या सदरील अर्जित रजेच्या कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार हा श्री.चं.प्र.काशिद, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व न्यायदंडाधिकारी, प्र.वर्ग, उमरगा यांच्याकडे ठेवण्यांत येतो.

उस्मानाबाद, १३ नोव्हेंबर, २०१७

आर.आर.देशमुख,

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद.

१०

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, यांजकडून

पहा :- १. श्री.रा.व.उत्पात, जिल्हा न्यायाधीश-१, भूम यांचे पत्र जा.क्र.१७८२/१७, दिनांक २५ ऑक्टोबर, २०१७ अन्वये प्राप्त झालेला विहीत नमुन्यातील अर्जित रजेचा ई-मेल संदेश.

२. जिल्हा न्यायालय आदेश क्र. ८५९६/१७, दिनांक २६ ऑक्टोबर, २०१७.

३. श्री.रा.व.उत्पात, जिल्हा न्यायाधीश-१, भूम यांचे पत्र जा.क्र.१८१९/१७, दिनांक ३० ऑक्टोबर, २०१७ अन्वये प्राप्त झालेला विहीत नमुन्यातील वैद्यकीय व स्वास्थ प्रमाणपत्र.

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद हे खालील प्रमाणे आदेश निर्गमित करितात -

आदेश

क्र.काव्यवि/(प्रशा)९०३२/२०१७.- श्री.रा.व.उत्पात, जिल्हा न्यायाधीश-१, भूम यांचे दिनांक २४ ऑक्टोबर, २०१७ ते दिनांक २७ ऑक्टोबर, २०१७ या (०४) चार दिवसांची वैद्यकीय कारणावरून परिवर्तीत रजा महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, मधील नियम- ६१ नुसार मंजूर करण्यांत येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्री.रा.व.उत्पात, हे जिल्हा न्यायाधीश-१, भूम म्हणून काम पहात आहेत.

जर श्री.रा.व.उत्पात, हे सदरील रजेवर गेले नसते तर ते जिल्हा न्यायाधीश-१, भूम म्हणून कार्यरत राहिले असते.

(दोन)

श्री.रा.व.उत्पात, जिल्हा न्यायाधीश-१, भूम यांच्या सदरील परिवर्तीत रजेच्या कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा विशेष कार्यक्षेत्राचा कार्यभार हा श्री.श.अ.अ.र.औटी, जिल्हा न्यायाधीश- १, उस्मानाबाद यांनी आणि प्रशासकीय/किरकोळ कार्यक्षेत्राचा कार्यभार हा श्री.सु.रा.पडवळ, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, भूम यांनी पाहिला.

उस्मानाबाद, ७ नोव्हेंबर, २०१७

आर.आर.देशमुख,

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद.

११

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, यांजकडून

पहा :- १. श्री.उ.प्र.कुलकर्णी, सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, उमरगा यांचे पत्र जा.क्र.१७९४/१७, दिनांक ०९ ऑक्टोबर, २०१७ अन्वये सादर केलेला विहीत नमुन्यातील परिवर्तीत रजेचा अर्ज. (सोबत-वैद्यकीय व स्वास्थ प्रमाणपत्र).

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद हे खालील प्रमाणे आदेश निर्गमित करितात -

आदेश

क्र.काव्यवि/(प्रशा)८७८०/२०१७.- श्री.उ.प्र.कुलकर्णी, सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, उमरगा यांची दिनांक ४ ऑक्टोबर, २०१७ ते दिनांक ०७ ऑक्टोबर, २०१७ या (०४) चार दिवसांची वैद्यकीय कारणावरून परिवर्तीत रजा महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, मधील नियम-६१ नुसार कार्योत्तर मंजूर करण्यांत येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्री.उ.प्र.कुलकर्णी, हे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, उमरगा म्हणून काम पहात आहेत.

जर श्री.उ.प्र.कुलकर्णी, हे सदरील रजेवर गेले नसते तर ते सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, उमरगा म्हणून कार्यरत राहिले असते.

(दोन)

श्री.उ.प्र.कुलकर्णी, सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, उमरगा यांच्या सदरील परिवर्तीत रजेच्या कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार हा श्री.नि.खा.कारंडे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, उमरगा यांनी पाहिला.

उस्मानाबाद, ३१ ऑक्टोबर, २०१७

आर.आर.देशमुख,

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद.

१२

प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, यांजकडून

पहा :- १. श्री.सु.रा.पडवळ, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, भूम यांचे पत्र जा.क्र.१८०५/१७, दिनांक २६ ऑक्टोबर, २०१७ अन्वये प्राप्त झालेला विहीत नमुन्यातील अर्जित रजेचा ई-मेल संदेश.

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद हे खालील प्रमाणे आदेश निर्गमित करितात -

आदेश

क्र.काव्यवि/(प्रशा)८६३१/२०१७.- श्री.सु.रा.पडवळ, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, भूम यांची दिनांक ३० व ३१ ऑक्टोबर, २०१७ या (०२) दोन दिवसांची अर्जित रजा महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, मधील नियम- ५० नुसार, (रजेमागील दिनांक २८ व २९ ऑक्टोबर,

२०१७ या दोन दिवसांच्या सुट्टीच्या फायद्यासह) मंजूर करण्यात येवून, दिनांक २७ ऑक्टोबर, २०१७ रोजी कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक ०१ नोव्हेंबर, २०१७ रोजी कार्यालयीन वेळेपुर्वी पर्यंत मुख्यालय सोडण्याची परवागनी देण्यात येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्री.सु.रा.पडवळ, हे तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, भूम म्हणून काम पहातील.

जर श्री.सु.रा.पडवळ, हे सदरील रजेवर गेले नसते तर ते तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, भूम म्हणून कार्यरत राहिले असते.

(दोन)

श्री.सु.रा.पडवळ, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, भूम यांच्या सदरील अर्जित रजेच्या/सुट्टीच्या कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार हा श्री.रा.व.उत्पात, जिल्हा न्यायाधीश-१, भूम यांच्याकडे ठेवण्यात येतो.

उस्मानाबाद, २७ ऑक्टोबर, २०१७

श.अ.अ.र.औटी,

प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद.

१३

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, यांजकडून

पहा :- १. जिल्हा न्यायालय आदेश क्र.८४५२/१७, दिनांक २३ ऑक्टोबर, २०१७.
२. श्री.नि.खा.कारंडे, दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, उमरगा यांचे पत्र जा.क्र.१८६८/१७, दिनांक ३१ ऑक्टोबर २०१७ अन्वये प्राप्त झालेला विहीत नमुन्यातील अर्जित रजेचा ई-मेल संदेश.

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद हे खालील प्रमाणे आदेश निर्गमित करितात -

आदेश

क्र.काव्यवि/(प्रशा)८८१७/२०१७.- श्री.नि.खा.कारंडे, दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, उमरगा यांची दिनांक ०२ नोव्हेंबर, २०१७ ते दिनांक ०४ नोव्हेंबर, २०१७ या (०३) तीन दिवसांची अर्जित रजा महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, मधील नियम- ५० नुसार, (रजेपुढील दिनांक ०५ नोव्हेंबर, २०१७ या एक दिवसांच्या सुट्टीच्या फायद्यासह) मंजूर करण्यात येवून, दिनांक ०१ नोव्हेंबर, २०१७ रोजी कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक ०६ नोव्हेंबर, २०१७ रोजी कार्यालयीन वेळेपुर्वी पर्यंत मुख्यालय सोडण्याची परवागनी देण्यात येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्री.नि.खा.कारंडे, हे दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, उमरगा म्हणून काम पहातील.

जर श्री.नि.खा.कारंडे, हे सदरील रजेवर गेले नसते तर ते दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, उमरगा म्हणून कार्यरत राहिले असते.

(दोन)

श्री.नि.खा.कारंडे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, उमरगा यांच्या सदरील अर्जित रजेच्या/सुट्टीच्या कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा व संदर्भीय आदेश क्र.०१ अन्वये त्यांच्याकडे ठेवण्यात आलेला जिल्हा न्यायाधीश-१, उमरगा आणि तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, उमरगा यांच्या न्यायालयाचा न्यायीक, प्रशाकीय/किरकोळ कार्यक्षेत्राचा कार्यभार हा श्री.उ.प्र.कुलकर्णी, सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, उमरगा यांच्याकडे ठेवण्यात येतो.

उस्मानाबाद, ३१ ऑक्टोबर, २०१७

आर.आर. देशमुख,

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद.

१४

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, यांजकडून

पहा :- १. श्री.सु.रा.पडवळ, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, भूम यांचे पत्र जा.क्र.१८७८/१७, दिनांक ०३ नोव्हेंबर, २०१७ अन्वये प्राप्त झालेला विहीत नमुन्यातील अर्जित रजेचा ई-मेल संदेश.

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद हे खालील प्रमाणे आदेश निर्गमित करितात -

आदेश

क्र.काव्यवि/(प्रशा)८९१८/२०१७.- श्री.सु.रा.पडवळ, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, भूम यांची दिनांक ०६ नोव्हेंबर, २०१७ ते दिनांक १० नोव्हेंबर, २०१७ या (०५) पाच दिवसांची अर्जित रजा महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, मधील नियम- ५० नुसार, (रजमागील दिनांक ०५ नोव्हेंबर, २०१७ या एक दिवसांच्या सुट्टीच्या फायद्यासह) दिनांक ११ नोव्हेंबर, २०१७ रोजी न्यायीक अधिकारी यांच्या कार्यशाळेस उपस्थित राहण्याच्या अटीवर मंजूर करण्यात येवून, दिनांक ४ नोव्हेंबर, २०१७ रोजी कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक ११ नोव्हेंबर, २०१७ रोजी कार्यालयीन वेळेपुर्वी पर्यंत मुख्यालय सोडण्याची परवागनी देण्यात येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्री.सु.रा.पडवळ, हे तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, भूम म्हणून काम पहातील.

जर श्री.सु.रा.पडवळ, हे सदरील रजेवर गेले नसते तर ते तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, भूम म्हणून कार्यरत राहिले असते.

(दोन)

श्री.सु.रा.पडवळ, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, भूम यांच्या सदरील अर्जित रजेच्या/सुट्टीच्या कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार हा श्री.रा.व.उत्पात, जिल्हा न्यायाधीश-१, भूम यांच्याकडे ठेवण्यात येतो.

उस्मानाबाद, ४ नोव्हेंबर, २०१७

श.अ.अ.र.औटी,

प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद.

१५

प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, यांजकडून

पहा :- १. जिल्हा न्यायालय आदेश क्र.८६३१/१७, दिनांक २७ ऑक्टोबर, २०१७.

२. श्री.सु.रा.पडवळ, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, भूम यांचे पत्र जा.क्र.१८७७/१७, दिनांक ०३ नोव्हेंबर, २०१७ अन्वये प्राप्त झालेला विहीत नमुन्यातील वाढीव अर्जित रजेचा ई-मेल संदेश.

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद हे खालील प्रमाणे आदेश निर्गमित करितात -

आदेश

क्र.काव्यवि/(प्रशा)८९१९/२०१७.- श्री.सु.रा.पडवळ, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, भूम यांची दिनांक ०१ व ०२ नोव्हेंबर, २०१७ या (०२) दोन दिवसांची वाढीव अर्जित रजा महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, मधील नियम- ५० नुसार, मंजूर करण्यात येते.

रजेवरुन परत आल्यानंतर श्री.सु.रा.पडवळ, हे तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, भूम म्हणून काम पहात आहेत.

जर श्री.सु.रा.पडवळ, हे सदरील रजेवर गेले नसते तर ते तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, भूम म्हणून कार्यरत राहिले असते.

(दोन)

श्री.सु.रा.पडवळ, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, भूम यांच्या सदरील अर्जित रजेच्या कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार हा श्री.रा.व.उत्पात, जिल्हा न्यायाधीश-१, भूम यांनी पाहिला.

उस्मानाबाद, ४ नोव्हेंबर, २०१७

श.अ.अ.र.औटी,

प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद.

१६

प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, यांजकडून

पहा :- १. जिल्हा न्यायालय आदेश क्र.८५२१/१७, दिनांक २४ ऑक्टोबर, २०१७.

२. सौ.अ.नि.नावंदर, सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, उमरगा ह्यांचे पत्र जा.क्र.३०१५/१७, दिनांक ०४ नोव्हेंबर, २०१७ अन्वये प्राप्त झालेला विहीत नमुन्यातील अर्जित रजेचा रजेचा अर्ज.

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद हे खालील प्रमाणे आदेश निर्गमित करितात -

आदेश

क्र.काव्यावि/(प्रशा)/८९२०/२०१७.- सौ.अ.नि.नावंदर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व न्यायदंडाधिकारी, प्र.वर्ग, उमरगा ह्यांची संदर्भीय आदेश क्र. ०१ अन्वये मंजूर करण्यात आलेली दिनांक २३ ऑक्टोबर, २०१७ रोजीची मध्यान्यांतरची अर्ध्या (१/२) दिवसाची नैमित्तीक रजा आणि दिनांक २४ व २५ ऑक्टोबर, २०१७ रोजीची दोन (०२) दिवसांची नैमित्तीक रजा अशी एकूण अडीच (२^१/२) दिवसांची नैमित्तीक रजेपैकी दिनांक २४ व २५ ऑक्टोबर, २०१७ या दोन दिवसांची नैमित्तीक रजा रद्द करण्यात येवून, दिनांक २४ ऑक्टोबर, २०१७ ते दिनांक ०३ नोव्हेंबर, २०१७ या (११) अकरा दिवसांची अर्जित रजा महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, मधील नियम- ५० नुसार, मंजूर करण्यांत येते.

रजेवरुन परत आल्यानंतर सौ.अ.नि.नावंदर, ह्या सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व न्यायदंडाधिकारी, प्र.वर्ग, उमरगा म्हणून काम पहात आहेत.

जर सौ.अ.नि.नावंदर, ह्या सदरील रजेवर गेले नसते तर त्या सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व न्यायदंडाधिकारी, प्र.वर्ग, उमरगा म्हणून कार्यरत राहिले असते.

(दोन)

सौ.अ.नि.नावंदर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व न्यायदंडाधिकारी, प्र.वर्ग, उमरगा ह्यांच्या न्यायालयाचा दिनांक २४ ऑक्टोबर,

२०१७ रोजीचा कार्याभार हा श्री.ह.रा.पाटील, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व न्यायदंडाधिकारी, प्र.वर्ग, उमरगा यांनी आणि दिनांक २५ ऑक्टोबर, २०१७ ते दिनांक ०३, नोव्हेंबर, २०१७ रोजीचा कार्याभार हा श्री.चं.प्र.काशिद, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व न्यायदंडाधिकारी, प्र.वर्ग, उमरगा यांनी पाहिला.

उस्मानाबाद, ४ नोव्हेंबर, २०१७

श.अ.अ.र.औटी,

प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद.

१७

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, यांजकडून

पहा :- १. श्री.ब.ना.आरबाड, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, वाशी यांचे पत्र जा.क्र. ३०९८/१७, दिनांक ०४ नोव्हेंबर, २०१७ अन्वये प्राप्त झालेला विहीत नमुन्यातील अर्जित रजेचा ई-मेल संदेश.

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद हे खालील प्रमाणे आदेश निर्गमित करितात -

आदेश

क्र.काव्यावि/(प्रशा)/८९२१/२०१७.- श्री.बा.ना.आरबाड, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व न्यायदंडाधिकारी, प्र.वर्ग, वाशी यांची दिनांक ०६ नोव्हेंबर, २०१७ ते दिनांक ०८ नोव्हेंबर, २०१७ या (०३) तीन दिवसांची अर्जित रजा महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, मधील नियम- ५० नुसार, (रजेमागील दिनांक ०५ नोव्हेंबर, २०१७ या एक दिवसाच्या सुट्टीच्या फायद्यासह) मंजूर करण्यात येवून, दिनांक ०४ नोव्हेंबर, २०१७ रोजी कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक ०९ नोव्हेंबर, २०१७ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वी पर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येते.

रजेवरुन परत आल्यानंतर श्री.बा.ना.आरबाड, हे दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व न्यायदंडाधिकारी, प्र.वर्ग, वाशी म्हणून काम पहातील.

जर श्री.बा.ना.आरबाड, हे सदरील रजेवर गेले नसते तर ते दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व न्यायदंडाधिकारी, प्र.वर्ग, वाशी म्हणून कार्यरत राहिले असते.

(दोन)

श्री.बा.ना.आरबाड, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व न्यायदंडाधिकारी, प्र.वर्ग, वाशी यांच्या सदरील अर्जित रजेच्या/सुट्टीच्या कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा कार्याभार हा श्री.ध.ता.पाटील, सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, व न्यायदंडाधिकारी, प्र.वर्ग, वाशी यांच्याकडे ठेवण्यात येतो.

उस्मानाबाद, ०६ नोव्हेंबर २०१७

आर.आर.देशमुख,

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद.

१८

जिल्हा न्यायाधीश-१, यांजकडून

वाचा:- १) श्रीमती ए.आर. नागोरी, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांचा विनंती अर्ज व त्यासोबत विहित नमुन्यातील परिवर्तीत रजेचा अर्ज व त्यावर मा. दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर, नांदेड यांचा पृष्ठांकन ४३९८/२०१७, दि.२८/१०/२०१७ त्यावरील आदेश.

२) श्रीमती ए.आर. नागोरी, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांचा विनंती अर्ज व त्यासोबत विहित नमुन्यातील वैद्यकीय प्रमाणपत्र.

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद हे खालील प्रमाणे आदेश निर्गमित करितात -

आदेश

क्र.काव्यावि/(प्रशा)/९०८१/२०१७.- श्रीमती ए.आर. नागोरी, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांचा महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, मधील नियम ६१ अन्वये दि. २७/१०/२०१७ व २८/१०/२०१७ या दोन दिवसांची परिवर्तीत रजा मंजूर करण्यांत येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्रीमती ए.आर. नागोरी, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड हया पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती ए.आर. नागोरी, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड हया जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर त्या त्याच पदावर स्थानापन्न राहिल्या असल्या.

:: २ ::

सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांच्या न्यायालयाचा उपरोक्त कालावधीतील कार्यभार २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांनी पाहावा.

नांदेड, ०२ नोव्हेंबर २०१७

एस.आर.जगताप,
जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.

१९

अपर जिल्हादंडाधिकारी, यांजकडून

मुंबई पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७ (१)(३)प्रमाणे बंदी आदेश.
आदेश

क्र.२०१७/एमएजी-३/सीआर-७.- ज्याअर्थी पोलीस अधिक्षक, उस्मानाबाद यांनी त्यांचे गोपनीय पत्र जा.क्र.जिविशा/बंदी व जमावबंदी आदेश/५८२४/२०१७ उस्मानाबाद दि २०/११/२०१७ अन्वये उस्मानाबाद जिल्ह्यात खालील प्रमाणे कार्यक्रम आयोजित असल्याचे कळविले आहे.

१) मौजे कानेगांव ता. लोहारा येथील चालु असलेल्या वादावरून सवर्ण व दलित समाजामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

२) दिनांक २१/११/२०१७ ते २३/११/२०१७ या कालावधीत पो.स्टे.उमरगा कार्यक्षेत्रातील मौजे गुंजोटी येथे हाजी मकाई दर्गा ऊर्स आयोजित आहे. तसेच दि. २१/११/२०१७ रोजी पो.स्टे. शिराढोण, अंभी, उमरगा हद्दीत शेतकऱ्यांना उसाला २६०० रु भाव मिळावा या मागणीसाठी

रास्ता रोको आयोजित आहे.

३) दि. २१/११/२०१७ रोजी पो. स्टे. नळदुर्ग कार्यक्षेत्रातील मौजे ईटकळ येथे टिपू सुलतान जयंती निमित्त प्रतिमा मिरवणूक आयोजित आहे.

४) राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना व सुकाणु समिती सदस्य, उसाला योग्य भाव मिळावा व शेतीमालाला हामीभाव मिळावा या करिता अचानकपणे जिल्ह्यात येणाऱ्या मंत्रीमहोदयाचे दौरा कालावधीत अंदोलनात्मक कार्यक्रम करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

५) दिनांक २६/११/२०१७ रोजी शिवप्रतापदिन

६) दिनांक १/१२/२०१७ रोजी ईद-ए-मिलाद हा सण उत्सव साजरा होत आहे.

७) दिनांक १/१२/२०१७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन, विजय दिन (हिंदु) काळा दिवस (मुस्लिम)

८) तसेच विविध पक्ष संघटना यांच्या वतीने त्यांच्या विविध मागण्यासाठी मोर्चे, धरणे, संप शेतकरी आत्महत्या या कारणांमुळे अचानकपणे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे वरील प्रमाणे आंदोलनात्मक कार्यक्रम शांततेत व सुरळीत पार पडण्याकरिता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मुंबई पोलीस अधिनीयम १९५१ (१९५१ चा अधिनियम २२) चे कलम ३७(१)व(३) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून, मी अपर जिल्हादंडाधिकारी उस्मानाबाद, याद्वारे असे आदेश देत आहे की, शासकीय कर्तव्ये पार पाडणाऱ्या व्यक्ती खेरीज अन्य कोणत्याही व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी किंवा सडकेवर किंवा जवळपास तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय/अर्ज स्विकृती ठिकाण, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्र :-

१) शस्त्र, लाठ्या, काठ्या, बंदुका, तलवारी, चाकू, रिव्हॉल्वर इत्यादी जवळ बाळगता येणार नाहीत.

२) ज्या शारिरीक इजा करणेस कारणीभूत ठरतील किंवा सहज बाळगता येतील अशा वस्तू जवळ बाळगता येणार नाहीत.

३) कोणतेही क्षार, द्रव पदार्थ, स्फोटके जवळ बाळगता येणार नाही.

४) दगड, क्षेपणास्त्रे, किंवा प्रवर्तक क्षेपणास्त्रे जवळ बाळगता येणार नाहीत किंवा ठेवता येणार नाहीत, वाहून नेता येणार नाहीत.

५) कोण्यातही व्यक्तिस आवेशी भाषणे, अंगविक्षेप, विडंबनात्मक नकला करता येणार नाहीत.

६) सम्यता किंवा नितीमत्ता यास बाधा येईल अशी किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, नकाशे, घोषणा फलके, चिन्हे किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगता येणार नाही.

७) व्यक्तीचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे / प्रतिमाचे प्रदर्शन करता येणार नाही.

८) व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणून बूजून दुखविण्याच्या उद्देशाने वाद्य वाजवणार नाहीत, सभा घेणार नाहीत.

हे आदेश उस्मानाबाद जिल्ह्याचे हद्दीत दिनांक २१/११/२०१७ चे ०६.०० पासून ते दिनांक ४/१२/२०१७ चे २४.०० वाजेपावेतो (दोन्ही दिवस धरून) अंमलात राहतील.

आणखी असेही आदेश देत आहे. की, सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेसाठी खालील आदेश पाळणे अत्यावश्यक आहे. त्याअर्थी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ (१९५१ चा कायदा २२) चे कलम ३७(१) व (३) प्रमाणे मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून, मी अपर

जिल्हादंडाधिकारी उस्मानाबाद, उस्मानाबाद जिल्ह्याच्या कोणत्याही सडकेवर किंवा सार्वजनिक ठिकाणी एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्रित येण्यास किंवा मिरवणुका काढण्यास मनाई करीत आहे आणि असेही आदेशीत करीत आहे की, शासकीय कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा शासनाचे अधिकारी, कर्मचारी, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम यास हे आदेश लागू राहणार नाहीत. उक्त कालावधीत मिरवणुकांना/सभांना परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधिक्षक, उपअधिक्षक, मंडळ पोलीस उपनिरीक्षक यांना राहतील.

हे आदेश उस्मानाबाद जिल्ह्याचे संपूर्ण हद्दीपावेतो दिनांक २१/११/२०१७ चे ०६.०० पासून ते दिनांक ४/१२/२०१७ चे २४.०० वाजेपावेतो (दोन्ही दिवस धरून) अंमलात राहतील.

हे आदेश आज दिनांक २१/११/२०१७ रोजी माझे सही व या कार्यालयाचे शिक्क्यानिशी निर्गमित केले आहेत.
उस्मानाबाद २१ नोव्हेंबर २०१७

अपर जिल्हादंडाधिकारी उस्मानाबाद,

२०

पोलीस उप आयुक्त, यांजकडून

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये आदेश

क्र.विशा-५/आदेश/औबाद/२०१७-३४२७.- ज्या अर्थी माझे असे निदर्शनास आणून देण्यात आले आहे की, औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये विविध राजकीय पक्ष तसेच संघटना तर्फे त्यांच्या निरनिराळ्या मागण्याच्या तसेच इतर विषया संदर्भात काही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

दि.२४/११/२०१७ रोजी चंपाष्टी असून सातारा येथे खंडोबा यात्रेस सुरुवात होत आहे. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या निवडणुका घेण्यात येणार आहे.

दि.२९/११/२०१७ रोजी कोपर्डी ता.कर्जत, जिल्हा अहमदनगर येथील घडलेले बलात्कार व खुन प्रकरणातील दोषींवर शिक्षा सुनावणी होणार आहे.

दि.१/१२/२०१७ रोजी ईद-ए-मिलाद आहे

दि.३/१२/२०१७ रोजी श्री.दत्त जयंती आहे.

दि.६/१२/२०१७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन असून सदर दिवशी १९९२ साली बाबरी मस्जिद पतणाच्या कारणावरून काही मुस्लीम संघटना काळा दिवस पाळतात.व काही हिंदु संघटना शौर्य दिन साजरा करतात.

मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाकडून औरंगाबाद शहरात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने व निदर्शने करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दादर मुंबई येथील डॉ. आंबेडकर भवन व प्रेस पाडल्याचे निषेधार्थ औरंगाबाद शहरात निदर्शने व आंदोलने होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू केला. त्याचे विरोधात शहरात आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तसेच तसेच सध्या शासनाच्या वतीने समृद्धी महामार्गाचे भु-संपादनाची प्रक्रिया सुरु असून त्या विरोधात शेतकरी संघटना राजकिय पक्ष यांचे वतीने रास्ता रोको निदर्शने, आंदोलने करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

औरंगाबाद शहरालगतची एकुण २८ गावांच्या विकासासाठी शासनाच्या वतीने सिडकोला झालर कृती आराखडा देण्यात आला असून त्यामधील आरक्षण व इतर मुद्यांबाबत आक्षेप असल्याने औरंगाबाद सिडको झालर कृती समितीच्या वतीने अध्यक्ष श्री.पंजाबराव वडजे यांच्या नेतृत्वाखाली विविध आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यात येत आहेत.

महानगरपालिका/जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादच्या वतीने शहरातील आगामी काळात धार्मिक स्थळांची अतिक्रमणे काढण्या करिता मोठ्या प्रमाणावर मोहीम राबविण्यात येण्याची शक्यता असून सदर बाबत स्थानिक नागरीकांकडून व लोकप्रतिनिधी कडून विरोध होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शासनाच्या वतीने महानगरपालिका हद्दीत विकास आराखडा घोषित करण्यात आला आहे. त्या आराखड्यात नागरीकांचे बांधलेल्या घरांवर व प्लॉटरवर आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यावरून नागरिकांच्या भावना तीव्र झालेल्या असून त्यांचेकडून आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

म.रा.विद्युत वितरण कंपनीच्या वतीने शहरात वीज ग्राहकांकडून होत असलेली वीज चोरी संदर्भात विद्युत मीटर चेक करण्यात येत असल्यामुळे नागरीकांमध्ये असंतोष आहे.

औद्योगिक परिसरातील विविध कारखाने बंद आहेत. विविध कामगार संघटना व व्यवस्थापन यांच्यात पगार वाढ व इतर मागण्यासाठी वाद असून कामगारांचे उपोषण/द्वारसभा/धरणे/निदर्शने/मोर्चे सारख्या आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यात येतात.

ऑटोरिक्षा, हेल्मेटसक्ती बाबत मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाहतुक शाखेची मोहीम चालु असून त्यांचेकडून दगडफेक, बंद, निदर्शने या सारखे आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे.

महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या वेळी वंदे मातरम या राष्ट्रगानाच्या मुद्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे शहरातील हिंदु/मुस्लीम संघटना, राजकिय पक्षातर्फे निदर्शने/धरणे/ आंदोलने होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा बसविण्यावरून वाद निर्माण झालेला आहे. त्याअनुषंगाने दलित आणि हिंदू संघटना आंदोलन/निदर्शने करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

म्यानमार देशात रोहींग्या मुस्लीमावर होत असलेल्या अत्याचार

संदर्भाने मुस्लीम समाजाचे वतीने धरणे, निदर्शने, मोर्चे, आंदोलन करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

औरंगाबाद शहरातील नारेगांव कचरा डेपोच्या अनुषंगाने विविध राजकिय पक्ष, संघटना व नागरिकांच्या वतीने कचरा डेपोस विरोध दर्शविला असून भविष्यात सदर बाबत आंदोलने, धरणे, मोर्चे, निदर्शने करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेतकरी यांचे कर्जमाफी साठी शासनाने मागास वर्गीय महामंडळाचा निधी वळविल्याचे कारणावरून दलीत संघटना यांचे कडून विरोध होत असल्याने निदर्शने, धरणे, आंदोलने व मोर्चे निघण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अशा विविध कारणामुळे औरंगाबाद शहर हे संवेदनाशिल असल्याने कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता अबाधित राहावी म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करणे जरूरीत वाटते.

वरील कारणामुळे कोणताही अनुचित प्रकार घडु नये आणि सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून **मी डॉ.दिपाली धाटे-घाडगे, पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय) औरंगाबाद शहर** असे आदेशीत करीत आहे की, औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ति व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी अथवा त्यांचे जवळपास कोणत्याही व्यक्ती.

(१) शस्त्रे, सोटा, तलवार, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या, किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही.

(२) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ सोबत बाळगणार नाही.

(३) दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची साधने बाळगु नये, जमा करु नये किंवा तयार करणार नाही.

(४) कोणत्याही व्यक्तीची प्रतिमा अथवा प्रेते किंवा आकृत्या यांचे प्रदर्शन करणार नाही.

(५) जाहीरपणे घोषणा करु नये, गाणे किंवा त्यांचे ध्वनिमुळे सार्वजनिक शांतता भंग होणार नाही असे ध्वनिक्षेपण करु नये.

(६) अशा प्राधिकाऱ्यांच्या मते ज्यामुळे सभ्यता अगर नितिमत्ता यास धक्का पोहचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये राज्य उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपुर्ण भाषणे करु नये, सोंग अगर हावभाव करु नये, आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणतीही जिन्नस किंवा वस्तु तयार करु नये, त्यांचे प्रदर्शन करु नये किंवा त्यांचा जनतेस प्रसार करु नये.

तसेच आणखी असे ही आदेशीत करीत आहे की, संपूर्ण औरंगाबाद पोलीस आयुक्तालय हद्दीत पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास, निदर्शने, धरणे, मोर्चा, मिरवणुक काढण्यास

मनाई करण्याचा आदेश देत आहे. हा आदेश अत्यंविधी विवाह समारंभ आणि कर्तव्यावरील कोणतेही पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी तसेच पोलीस उपआयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, आणि पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी दिलेल्या परवानगी नुसार घेतलेल्या कार्यक्रमांना हा आदेश लागू होणार नाही.

सदरचा आदेश औरंगाबाद पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात दिनांक २४/११/२०१७ चे ००.०१ वाजे पासून ते दिनांक ८/१२/२०१७ चे २४.०० वाजेपावेतो लागू राहील.

सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास उल्लंघन करणारी व्यक्ति ही महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ अन्वये कारवाईस पात्र राहील.

मी पुढे असेही नमूद करते की सदरच्या आदेशाची नोंद ही कार्यालयीन राजपत्रात समाविष्ट करण्यात येईल किंवा औरंगाबाद पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील दर्शनीय ठिकाणी चिटकावून ध्वनिक्षेपकाद्वारे जाहीर करण्यासाठी येईल.

सदरचा आदेश माझ्या सही व शिक्क्यानिशी आज दिनांक २३/११/२०१७ रोजी काढण्यात आला आहे.

औरंगाबाद, २२ नोव्हेंबर २०१७.

डॉ. दिपाली धाटे-घाडगे,

पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय),

औरंगाबाद शहर.

२१

पोलीस अधीक्षक यांजकडून

आदेश

क्र. जिविशा/एचए//श्री दत्तजयंती/८९६९/२०१७.- दिनांक २८/११/२०१७ ते दिनांक ४/१२/२०१७ या कालावधीमध्ये नांदेड जिल्ह्यातील पो.स्टे.माहूर हद्दीत माहूरगड येथे श्री दत्तजयंती उत्सव साजरा होणार असून सदर यात्रेत महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक या व इतर राज्यातून भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्या अनुषंगाने निघणाऱ्या मिरवणूका व इतर कार्यक्रम शांततेत पार पडावे, त्यामध्ये कोणतीही बाधा येऊ नये व शांतता राहावी म्हणून **मी चंद्रकिशोर मीणा, पोलीस अधीक्षक, नांदेड** मला महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३६ प्रमाणे प्रदान झालेल्या अधिकारान्वये खालील प्रमाणे आदेश देत आहे.

दिनांक २८/११/२०१७ चे ००.०० वा. पासून ते दिनांक ४/१२/२०१७ चे २४.०० वा. पर्यंत नांदेड जिल्ह्यातील उप विभाग माहूरचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री ए.डी.जहारवाल व पो.स्टे. माहूरचे स्वाधीन अधिकारी श्री. अभिमन्यु साळुंके, पोलीस निरीक्षक यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३६ मधील पोट कलमे अ ते फ प्रमाणे खालील अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

१) रस्त्यावरील व रस्त्याने जाणाऱ्या मिरवणूकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे व कोणत्या रितीने वागावे ते फर्माविण्यासाठी,

२) अशा कोणत्याही मिरवणूका कोणत्या मार्गांनी आणि कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करण्याबद्दल,

३) सर्व मिरवणूकीच्या व जमावाच्या प्रसंगी व पुजा-अर्चेच्या प्रार्थना स्थळाच्या सर्व जागेच्या आसपास पुजा - अर्चेच्या वेळी कोणताही रस्ता किंवा सार्वजनिक जागा येथे गर्दी होणार असेल किंवा अडथळे होण्याचा संभव असेल अशा सर्व बाबतीत अडथळा होऊ न देण्याबद्दल,

४) सर्व रस्त्यांवर किंवा रस्त्यांमध्ये घाटांत किंवा घाटांवर, सर्व धक्क्यांवर किंवा धक्क्यांमध्ये आणि सार्वजनिक स्नानाच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागांमध्ये, जत्रा, देवालय आणि सार्वजनिक स्थळी किंवा लोकांच्या जाण्या येण्याच्या जागेमध्ये सुव्यवस्था राखण्याबद्दल,

५) तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजनिक करमणूकीच्या ठिकाणी ध्वनिक्षेपकांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी व सूचना देण्यासंबंधी,

६) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३, ३५ ते ४०, ४२, ४३, ४५ या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधिन असलेले व त्यास पुष्टी देणारे सुव्यवस्था राखणेकामी योग्य आदेश देणेबाबत.

मी यापुढे असाही आदेश देतो की, कोणीही इसमांनी सदरचा आदेश लागू असे पर्यंत नांदेड जिल्ह्यातील तालूका माहूर येथील उप विभागीय पोलीस अधिकारी श्री ए.डी.जहारवाल व पोलीस निरीक्षक श्री अभिमुन्यु साळुंके पो.स्टे. माहूर यांचेकडून रहदारीचे नियम व मार्गाबाबत सूचना कार्यक्रमाची तारीख/वेळ/जाहिरसभा/मोर्चे/मिरवणूक/निदर्शने/पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत पोलीस फौजदार किंवा त्यांच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ, सभेची जागा, मिरवणूकीचा, मोर्चाचा मार्ग व त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा, पूर्व परवानगीशिवाय आयोजित करू नये. संबंधीत अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे. परवानगी दिलेल्या जाहिरसभा/मिरवणूका/पदयात्रा यात समयोजित घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते अशा घोषणा देऊ नये. सदरचा आदेश लग्नाच्या ठिकाणी, प्रेत यात्रेस लागू नाही.

सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई कायदा कलम १३४ प्रमाणे अपराधास पात्र ठरेल.

सदरचा आदेश नांदेड जिल्ह्यातील पो.स्टे. माहूर हद्दीत दिनांक २८/११/२०१७ चे ००.०० वा. पासून ते दिनांक ४/१२/२०१७ चे २४.०० वा. पर्यंत लागू राहील.

हा आदेश माझे सही व शिक्क्यानिशी आज दिनांक २४/१२/२०१७ रोजी दिला आहे.

नांदेड, २२ नोव्हेंबर २०१७.

चंद्रकिशोर मीणा,
पोलीस अधीक्षक, नांदेड,

२२

जिल्हाधिकारी यांजकडून

(महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम १२६ पोटकलम (४) सह भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क-अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) च्या कलम १९ अन्वये औरंगाबाद जिल्हाधिकारी यांनी जारी केलेली अधिसूचना)

अधिसूचना

क्र.२०१८/आरबीडेस्क/एलएक्यू/समन्वय/भूसं/४/९६ (क)/CR ३७/२०१८ . -

१. ज्या अर्थी, सिडको वाळूज अधिसूचीत क्षेत्राची विकास योजना (यापुढे उक्त विकास योजना अशी संबोधिलेली) शासनाच्या नगर विकास विभागाच्या अधिसूचना क्र.टीपीएस/३०००/४४८४/सिआर/२३५(अ)/२०००/युडी-३०, दि. १४/८/२००१ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३१ पोटकलम (१) अन्वये (यापुढे उक्त महाराष्ट्र अधिनियम असे संबोधलेला) मंजूर केली असून ती दि. ०१/१०/२००१ पासून अमलात आलेली आहे.

२. आणि ज्या अर्थी सोबतच्या अनुसूची मध्ये नमुद केलेल्या जमिन (यापुढे उक्त जमिन म्हणून संबोधिलेल्या) उक्त विकास योजनेतील तरतुदी नुसार विविध प्रस्तावाने बाधित होत आहेत. (यापुढे उक्त सार्वजनिक प्रस्ताव म्हणून संबोधिलेला आहे)

३. आणि ज्याअर्थी, सिडको औरंगाबाद यांनी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियमाच्या कलम १२६ पोटकलम (४) अन्वये उक्त जमीन उक्त सार्वजनिक प्रस्तावासाठी संपादन करण्याबाबत शासनाकडे अर्ज केला आहे.

४. आणि ज्या अर्थी, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास व सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी, उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १५१ पोटकलम (१) खाली काढलेल्या अधिसूचना क्र.टीपीएस-२१७५/५१०६/युडी-७, दि. ३ मार्च १९७९ अन्वये मंजूर विकास योजनेतील सार्वजनिक प्रयोजनासाठी निर्देशित करण्यात आलेल्या जमीनी संपादना बाबतच्या उक्त महाराष्ट्र अधिनियमाचे कलम १२६ पोट कलम (१) (२) व (४) खालील राज्य शासनाने वापरावयाच्या शक्ती जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेल्या आहेत.

५. आणि ज्या अर्थी, यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट केलेल्या जमिनी सार्वजनिक, प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

६. आणि ज्या अर्थी, उक्त जमीनीच्या संपादन पोटी द्यावयाच्या नूकसान भरपाईची रक्कम संपूर्णपणे उक्त समुचित प्राधिकरणाने अदा करावयाची आहे.

७. आणि ज्या अर्थी, उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १२६ पोट कलम (२) मध्ये निर्दिष्टित केलेली कालमर्यादा उलटुन गेलेली आहे.

८. त्या अर्थी, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत खात्री पटली आहे; आणि म्हणून, महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम १२६ (४) सह भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क-अधिनियम, २०१३ (२०१३ या ३०) (यापुढे उक्त संपादन अधिनियम म्हणून संबोधिलेला) चे कलम १९ च्या पोटकलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे. (यापुढे उक्त

संपादन अधिनियम म्हणून संबोधिलेला)

९. आणि ज्या अर्थी, उक्त संपादन अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त संपादन अधिनियमान्वये जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी विशेष भूसंपादन अधिकारी, विशेष घटक, औरंगाबाद यास पदनिर्देशित करीत आहे.

१०. उक्त जमीनीचे नकाशे विशेष भूसंपादन अधिकारी, विशेष घटक, औरंगाबाद यांच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळीत पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.

अनुसूची - एक

संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन

गावाचे नाव- गोलवाडी, तालुका- औरंगाबाद, जिल्हा- औरंगाबाद

अनुक्रमांक	गट नंबर	अंदाजित क्षेत्र (हेक्टरमध्ये)
१	२२ पैकी	२.६०
२	२३पैकी	२.२३

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव	:-	सिडको वाळूज महानगर औरंगाबाद
प्रकल्पाच्या कामाचे वर्णन	:-	सिडको वाळूज नगर क्र.४
समाजाला होणारे लाभ	:-	जमिन नियोजन बद्ध विकसीत करून नागरी सुविधा पुरविणे.

दिनांक : २०/०३/२०१८

ठिकाण: औरंगाबाद

जिल्हाधिकारी, औरंगाबाद.

२३

जिल्हाधिकारी यांजकडून

(महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम १२६ पोटकलम (४) सह भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क-अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) च्या कलम १९ अन्वये औरंगाबाद जिल्हाधिकारी यांनी जारी केलेली अधिसूचना)

क्र.२०१८/आरबीडेस्क/एलएक्स/समन्वय/भूसं/५/०९/CR-३८/२०१८. -

१. ज्या अर्थी, सिडको वाळूज अधिसूचीत क्षेत्राची विकास योजना (यापुढे उक्त विकास योजना अशी संबोधिलेली) शासनाच्या नगर विकास विभागाच्या अधिसूचना क्र.टीपीएस/३०००/४४८४/सिआर/२३५(अ)/२०००/युडी-३०, दि. १४/८/२००९ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३१ पोटकलम (१) अन्वये (यापुढे उक्त महाराष्ट्र अधिनियम असे संबोधलेला) मंजूर केली असून ती दि. ०१/१०/२००९ पासून अमलात आलेली आहे.

२. आणि ज्या अर्थी सोबतच्या अनुसूचीत नमूद केलेली जमीन (यापुढे उक्त जमीन म्हणून संबोधिलेल्या) उक्त विकास योजनेत मौजे गोलवाडी ता. औरंगाबाद येथील गट नं. ४४ पैकी चे क्षेत्र सिडको वाळूजच्या मीनी स्टेडीयमच्या प्रस्तावाने बाधित होत आहेत. (यापुढे उक्त सार्वजनिक प्रस्ताव म्हणून संबोधिलेला आहे)

३. आणि ज्याअर्थी, सिडको औरंगाबाद यांनी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन

व नगर रचना अधिनियमाच्या कलम १२६ पोटकलम (४) अन्वये उक्त जमीन उक्त सार्वजनिक प्रस्तावासाठी संपादन करण्याबाबत शासनाकडे अर्ज केला आहे.

४. आणि ज्या अर्थी, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास व सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी, उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १५१ पोटकलम (१) खाली काढलेल्या अधिसूचना क्र.टीपीएस-२१७५/५१०६/युडी-७, दि. ३ मार्च १९७९ अन्वये मंजूर विकास योजनेतील सार्वजनिक प्रयोजनासाठी निर्देशित करण्यात आलेल्या जमीनी संपादना बाबतच्या उक्त महाराष्ट्र अधिनियमाचे कलम १२६ पोट कलम (१) (२) व (४) खालील राज्य शासनाने वापरावयाच्या शक्ती जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेल्या आहेत.

५. आणि ज्या अर्थी, यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट केलेल्या जमिनी सार्वजनिक, प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

६. आणि ज्या अर्थी, उक्त जमीनीच्या संपादन पोटी द्यावयाच्या नूकसान भरपाईची रक्कम संपूर्णपणे उक्त समुचित प्राधिकरणाने अदा करावयाची आहे.

७. आणि ज्या अर्थी, उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १२६ पोट कलम (२) मध्ये निर्दिष्टित केलेली कालमर्यादा उलटुन गेलेली आहे.

८. त्या अर्थी, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत खात्री पटली आहे; आणि म्हणून, महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम १२६ (४) सह भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क-अधिनियम, २०१३ (२०१३ या ३०) (यापुढे उक्त संपादन अधिनियम म्हणून संबोधिलेला) चे कलम १९ च्या पोटकलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे. (यापुढे उक्त संपादन अधिनियम म्हणून संबोधिलेला)

९. आणि ज्या अर्थी, उक्त संपादन अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त संपादन अधिनियमान्वये जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी विशेष भूसंपादन अधिकारी, विशेष घटक, औरंगाबाद यास पदनिर्देशित करीत आहे.

१०. उक्त जमीनीचे नकाशे विशेष भूसंपादन अधिकारी, विशेष घटक, औरंगाबाद यांच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळीत पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.

अनुसूची - एक

संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन

गावाचे नाव- गोलवाडी, तालुका- औरंगाबाद, जिल्हा- औरंगाबाद	
अनुक्रमांक	गट नंबर
१	४४ पैकी
	अंदाजित क्षेत्र (हेक्टरमध्ये)
	०.४९

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव	:-	सिडको वाळूज महानगर औरंगाबाद
प्रकल्पाच्या कामाचे वर्णन	:-	मिनी स्टेडीयमसाठी
समाजाला होणारे लाभ	:-	जमिन नियोजन बद्ध विकसीत करून नागरी सुविधा पुरविणे.

औरंगाबाद, २३/०३/२०१८.

जिल्हाधिकारी, औरंगाबाद.

२४

**उपजिल्हाधिकारी (अतियात) तथा उपविभागीय अधिकारी
यांजकडून
जाहिरनामा**

क्र.२०१८/अतियात/कावि/सिआर/१३६. - या जाहिरनाम्याच्या आधारे सर्व जनता मौजे झरी ता. जि. परभणी यांना कळविण्यात येते की, अर्जदार नामे जमालोदीन पि. अहेमद मोहियोदीन रा. झरी ता. जि. परभणी यांनी मौजे झरी येथील जामा मस्जिद ची विरासत मंजूरीसाठी दिनांक. ०३/०४/१९८९ रोजी मुदतीच्या आत उपजिल्हाधिकारी (अतियात)

तथा उपविभागीय अधिकारी परभणी यांचे कार्यालयात अर्ज दिला की, त्यांचे वडील नामे अहेमद मोहियोदीन पि. जमालोदीन हे दिनांक ०५/०१/१९८९ रोजी मयत झालेमुळे त्यांचे वारस अर्जदार यांचे नांव हैद्राबाद अतियात चाकशी कायदा व अधनियम १९५४ रोजीचे नियम ३ नुसार त्यांचे नांव विरासत मंजूर करावी अशी विनंती केली आहे.

जामा मस्जिद मौ. झरी ता. जि. परभणीच्या खिदमतसाठी मुंतखब तामील निशान १४० जिल्हा सदर क्रमांक २३५ दिनांक २१ खुरदाद १२९६ अन्वये गुलाम महमद पि. गुलाम नबी खतीब मौ. झरी ता. जि. परभणी येथील इनाम जमीन दिलेली आहे.

इनाम जमीनीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	गांवाचे नांव	सुरुवातीचा सर्वे नंबर	गट नंबर	क्षेत्र आकारणी			
				हेक्टर	आर	रुपये	पैसे
१	मौजे झरी	३५६	८९५/१	२	६१	४	८३
२	मौजे झरी	३५६	८९५/२	२	८१	४	८२
३	मौजे झरी	३५६	८९५/३	३	८१	९	६३
४	मौजे झरी	३५७	८९६/१	३	४७	६	७५
५	मौजे झरी	३५७	८९६/२	३	८९	९	००
६	मौजे झरी	३५७	८९६/३	२	९४	२	७५
७	मौजे झरी	३५७	८९६/४	१	८१	४	५०
८	मौजे झरी	३५८	८९७/१	७	२२	१७	३५
९.	मौजे झरी	३५८	९७/२	३	३७	८	३८
१०	मौजे झरी	५५	२८९/१	२	१७	९	३२
११	मौजे झरी	५५	२८९/२	२	३३	९	३२
१२	मौजे झरी	५५	२८९/३	१	९६	९	३१
१३	मौजे झरी	५५	२८९/४	३	१३	१४	००
१४	मौजे झरी	५५	२८९/५	२	८५	१३	९८
१५	मौजे झरी	५६	२९०/१	४	६६	१४	४७
१६	मौजे झरी	५६	२९०/२	६	४०	१४	४६
१७	मौजे झरी	५६	२९०/३	३	५८	१४	४५
१८	मौजे झरी	५७	२९१/१	०	५३	१	६५
१९	मौजे झरी	५७	२९१/२	०	५३	१	६५

२०	मौजे झरी	५७	२९१/३	१	८२	६	५२
२१	मौजे झरी	५७	२९१/४	२	९१	९	८८
२२	मौजे झरी	५७	२९१/५	२	०५	९	८८
२३	मौजे झरी	५७	२९१/६	२	०५	४	९४
२४	मौजे झरी	५७	२९१/७	१	८२	४	९४
२५	मौजे झरी	४१०	१०३२	३	५३	६	७५

वरीलप्रमाणेइनाम जमीनीचा तपशील असुन मयत इनामदार नामे अहेमद माहियोदीन पि. जमालोदीन तर्फे जमालोदीन पि. अहेमद मोहियोदीन रा. झरी ता. जि. परभणी हे जामा मस्जिद मौजे झरी ता. जि. परभणी चे सेवा करीत असल्या बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद यांनी दिनांक ०६/०६/२०११ रोजी सेवा प्रमाणपत्र दिले आहे.

हैद्राबाद अतिया चौकशी कायद्रा व अधिनियम १९५४ चे नियम ३ नुसार अर्जदार जमालोदीन पि. अहेमद मोहियोदीन रा. झरी ता. जि. परभणी यांचे नांवे विरासत मंजुर करणे बाबत प्रकरण या कार्यालयात न्यायप्रविष्ट आहे. या बाबत ज्या कोणास उक्त जमीनीबाबत काही कायदीय आक्षेप किंवा हितसंबंध असले त्यांनी हा जाहीरनामा प्रसिध्द झाल्यापासून (६) आठवड्याच्या आत कागादोपत्री पुरावेसह लेखी म्हणणे

स्वतः किंवा विधीज्ञामार्फत कार्यालयास उपस्थित राहून सादर करावे. उक्त कालावधी संपल्यानंतर प्राप्त झालेला आक्षेप अर्जावर विचार केला जाणार नाही. प्रकरणात उपलब्ध असलेल्या कागदपत्राआधारे अर्जदाराच्या नांवे हैद्राबाद अतियात चौकशी कायदा व अधिनियम १९५४ चे कलम ३ नुसार विरासत मंजुर केली जाईल याची नोंद घ्यावी करिता हा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला आहे.

ठिकाण : परभणी

दिनांक : ०६/०३/२०१८.

डॉ. सुचिता शिंदे,
उपजिल्हाधिकारी (अतियात) तथा
उपविभागीय अधिकारी, परभणी.

२५

अपर जिल्हादंडाधिकारी, यांजकडून

वाचा : पोलीस अधिक्षक जालना यांचे पत्र जा.क्र. जिविशा/जा/का.व.सु/३७ (१) ३/१७-४४८०, दि.२५/११/२०१७

आदेश

क्र.२०१७/आरबी-डेस्क-१/ पोल-१/कावि :- ज्या अर्थी माझ्या असे निदर्शनास आणून देण्यात आले आहे की, ज्या अर्थी माझ्या असे निदर्शनास आणून देण्यात आले आहे की, दि. २७/११/२०१७ रोजी पासून मा.सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशाप्रमाणे जालना शहरातील रस्त्यावरील धार्मीक स्थळे अतिक्रमण काढण्यात येणार आहे. दि. १/१२/२०१७ रोजी मुस्लीम धर्मीयांचा ईद-ए-मिलाद सण साजरा होणार आहे. दि.६/१२/२०१७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन तसेच बाबरी मस्जिद पतना मुळे मुस्लीम धर्मीयांकडून काळा दिवस तसेच हिंदु धर्मीयांकडून विजय / शौर्य दिन पाळण्यात येणार आहे. तसेच दिनांक ११/१२/२०१७ रोजी पासून महाराष्ट्र विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होणार असुन त्या दरम्यान विविध

पक्ष/संघटना कडून त्यांचे विविध मागण्यांकरिता धरणे, उपोषण, रास्तारोको, इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम अचानकपणे घेण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही, वरील पार्श्वभूमी लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणेसाठी व जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी जालना जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (३) लागू करणे आवश्यक आहे.

त्या अर्थी मी, अपर जिल्हादंडाधिकारी, जालना मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (३) अन्वये अधिकाराचा वापर करुन याद्वारे पाच (५) किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई करीत आहे.

हा आदेश कामावरील कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी यांना लागू होणार नाही. तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलीस अधीक्षक जालना व उपविभागातील पोलीस अधिकारी जालना, अंबड, परतूर, भोकरदन यांनी विशेषरीत्या परवानगी दिलेल्या मिरवणूका, सभा मोर्चा यांना लागू होणार नाही.

हा आदेश संपूर्ण जिल्ह्यासाठी दिनांक २७/११/२०१७ चे ०६.०० वाजेपासून ते दिनांक ११/१२/२०१७ ते २४.०० वाजेपर्यंत अंमलात राहील.

हे आदेश आज दिनांक २७/११/२०१७ रोजी माझ्या सही - शिक्क्यानिशी देण्यात आला आहे.

जालना, २७ नोव्हेंबर २०१७

अपर जिल्हादंडाधिकारी जालना.

२६

अपर जिल्हादंडाधिकारी, यांजकडून

वाचा : पोलीस अधिक्षक जालना यांचे पत्र जा.क्र. जिविशा/जा/का.व.सु/२०१७-४४४८०, दि.२५/११/२०१७

आदेश

क्र.२०१७/आरबी-डेस्क-१/ पोल-१/कावि.- ज्या अर्थी माझ्या असे निदर्शनास आणून देण्यात आले आहे की, दि. २७/११/२०१७ रोजी पासून मा.सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशाप्रमाणे जालना शहरातील रस्त्यावरील धार्मीक स्थळे अतिक्रमण काढण्यात येणार आहे. दि. १/१२/२०१७ रोजी मुस्लीम धर्मीयांचा ईद-ए-मिलाद सण साजरा होणार आहे. दि.६/१२/२०१७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन तसेच बाबरी मस्जिद पतना मुळे मुस्लीम धर्मीयांकडून काळा दिवस तसेच हिंदु धर्मीयांकडून विजय / शौर्य दिन पाळण्यात येणार आहे. तसेच दिनांक ११/१२/२०१७ रोजी पासून महाराष्ट्र विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होणार असून त्या दरम्यान विविध पक्ष/संघटना कडून त्यांचे विविध मागण्यांकरिता धरणे, उपोषण, रास्तारोको, इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम अचानकपणे घेण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्या अर्थी मी, अपर जिल्हादंडाधिकारी, जालना मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) अन्वये अधिकाराचा वापर करून याद्वारे खालील निर्देश देत आहे, शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्याव्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास,

अ. शस्त्रे लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी, भाले, चाकू व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणाऱ्या वस्तू जवळ बाळगणार नाही.

ब. तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हताळता येतील अशी घातक वस्तू जवळ बाळगणार नाही.

क. दगड किंवा इतर उपकरणे किंवा (Means of Cousting) प्रवर्तक शस्त्रे गोळा करून ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही.

ड. व्यक्तींच्या किंवा समूहाच्या भावना जाणूनबुजून दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने भाषण म्हणणार नाही, वाद्य वाजविणारे नाही, गाणे म्हणणार नाही.

इ. व्यक्तीचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही.

फ. आवेषी भाषण, अंगविक्षेप, विडंबनापर नकला करणार नाही आणि सभ्यता किंवा नितीमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजक माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा पत्रे किंवा कोणतीही वस्तू बाळगणार नाही.

हा आदेश संपूर्ण जिल्ह्यासाठी दिनांक २७/११/२०१७ रोजीचे ०६.०० वाजेपासून ते दिनांक ११/१२/२०१७ ते २४.०० वाजेपर्यंत अंमलात राहील.

हे आदेश आज दिनांक २७/११/२०१७ रोजी माझ्या सही - शिक्क्यानिशी देण्यात आला आहे.

जालना, २७ नोव्हेंबर २०१७

राजेश जोशी,

अपर जिल्हादंडाधिकारी जालना.

२७

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, यांजकडून

वाचा :- श्री. एस. बी. को-हाळे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-३, जालना यांचा दिनांक २०/११/२०१७ ते २२/११/२०१७ रोजीची (०३) दिवसांची परावर्तीत रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

(क्रमांक बी-२/१२८/२०१७)

क्र./प्रशा/८०६३/२०१७.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जालना हे श्री. एस. बी. को-हाळे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-३, जालना यांचा दिनांक २०/११/२०१७ ते २२/११/२०१७ रोजीची (०३) दिवसांची परावर्तीत रजा, रजेच्या अगोदर दिनांक ११/११/२०१७ रोजीच्या शासकीय सुट्टीच्या फायदयासह कार्यांतर मंजूर करीत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (वैतन) नियम, १९८१ च्या नियम ३९ (२) अन्वये असे प्रमाणित करण्यांत येते की, श्री. एस. बी. को-हाळे, हे सदरील परावर्तीत रजेवर गेले नसते तर ते स्थानापन्न तदर्थ जिल्हा न्यायाधीश-३ म्हणून काम करीत राहिले असते.

उपरोक्त परावर्तीत रजेवरून परत आल्यानंतर श्री. एस. बी. को-हाळे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-३, म्हणून जिल्हा न्यायालयात काम करतील.

अर्जदाराचे उपरोक्त परावर्तीत रजेच्या कालावधीत श्री आर. एम. मिश्रा, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२, जालना यांनी स्वतःचे काम सांभाळून अर्जदाराचे कामकाज सांभाळले.

सदरील अर्जित रजेची नोंद संबंधिताच्या सेवापुस्तकात घेण्यांत आली आहे.

जालना, २४ नोव्हेंबर २०१७

एन. पी. धोटे,

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,

जालना.



महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ४ थे, राजपत्र क्र. ७]

गुरुवार ते बुधवार, मार्च/एप्रिल २९-४, २०१८ : चैत्र ८-१४, शके १९४०

[किंमत : ०.०० रुपये

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ-औरंगाबाद विभागीय पुरवणी

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याव्यतिरिक्त केवळ औरंगाबाद विभागाशी संबंधित असलेले व महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना)

टीप :-प्रत्येक अधिसूचनेच्या आधी मधोमध जे ठळक आकडे छापलेले आहेत ते ह्या साप्ताहिक राजपत्रात छापलेल्या अधिसूचनांचे अनुक्रमांक आहेत.

१

जिल्हा परिषद यांजकडून

जा. क्र जिपनां/साप्रवि/भंडार/६९७/२०१८. - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलम १४२ चे आधारित व महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांच्याकडील क्र. झेड.पी.आर./४७६६/३१३९३/३ दि. ०३.११.१९६६ च्या अन्वये सुधारीत दिलेल्या नियमानुसार जिल्हा परिषदेने प्रसिध्द केलेल्या अहवालाची अधिसूचना देणे अवश्य असल्यामुळे मी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड याद्वारे जिल्हा परिषद नांदेड सन २०१६-१७ चा वार्षिक प्रशासन अहवाल जिल्हा परिषदेच्या दि. ०३ व ०६.११.२०१७ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेतील ठराव क्र. (७३) अन्वये मंजूर केल्याप्रमाणे प्रसिध्द केल्याची अधिसूचना देत आहे.

नांदेड, २६.०२.२०१८.

अशोक शिनगारे,

मुख्य कार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद, नांदेड

२

नगर परिषद मुख्याधिकारी यांजकडून

अध्यक्ष नगर परिषद उस्मानाबाद यांचेकडून जाहीर सूचना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये सूचना

जाहीर सूचना

जा.क्र. नर/अपउबाद/९११/१८. - ज्याअर्थी उस्मानाबाद शहराची (दुसरी सुधारीत विकास योजना) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम ३० (१) अन्वये महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाची अधिसूचना क्र. टीपीएस-३४०९/१२५६/प्रक्र/९९/२००९/नवि ३० दि. ०४ एप्रिल २०१२ अन्वये मंजूर झाली असुन ती दि. १५ डिसेंबर २०१२ पासुन अंमलात आली आहे.

ज्याअर्थी, उस्मानाबाद नगर परिषदेने सर्वसाधारण सभा ठराव क्र. २८८ दि. ३१/०७/२०१७ अन्वये मंजूर विकास योजना (दु.सु.) मध्ये उक्त अधिनियमाच्या कलम ३७ अन्वये खालील फेरबदल करावयाचे ठरविले आहे.

मंजूर विकास योजना प्रस्ताव

उस्मानाबाद शहराच्या मंजूर विकास योजनेतील प्रस्तावानुसार मौजे उस्मानाबाद येथील सर्व्हे नं. २०६, आरक्षण क्र. ५१ बगीचा या आरक्षणाखालील अदमासे ०.३३ हे (भाग नकाशात दर्शविल्याप्रमाणे)

प्रस्तावित फेरबदल

उस्मानाबाद शहराच्या मंजूर विकास योजनेतील प्रस्तावानुसार मौजे उस्मानाबाद येथील सर्व्हे नं. २०६, आरक्षण क्र. ५१ बगीचा या आरक्षणाखालील अदमासे ०.३३ हे (भाग नकाशामध्ये दर्शविल्याप्रमाणे) क्षेत्र रद्द करून रहिवास विभागात समाविष्ट करणे.

वरील बदल विकास योजनेच्या भाग नकाशावर लाल रंगात दर्शविण्यात आलेले आहेत आणि ज्याअर्थी, उक्त फेर बदला बाबत जनतेकडून सुचना व हरकती मागविण्याकरीता उक्त अधिनियमाच्या कलम ३७ अन्वये सुचना प्रसिध्द करण्यात येत आहे, जे नागरीक ही सुचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिध्द झाल्यापासून एक महिन्याच्या आत त्यांच्या सुचना आणि हकरती लेखी स्वरूपात सादर करतील त्याचा विचार उक्त प्रस्ताव शासनाकडे अंतिम मंजूरीसाठी सादर करणेपुर्वी ही नगर परिषद करील.

उक्त विकास योजनेत प्रस्तावीत केलेला फेर बदल दर्शविणारा भाग नकाशा नागरिकांच्या अवलोकनार्थ नगर परिषदेच्या कार्यालयात सर्व कामकाजाचे दिवशी कार्यालयीन वेळेत उपलब्ध असेल.

नगर परिषद कार्यालय,

उस्मानाबाद दि. ०६/०३/२०१८.

मकरंद शुरसेन राजेनिंबाळकर

अध्यक्ष

उस्मानाबाद नगर परिषद.

BY THE PRESIDENT MUNICIPAL COUNCIL

Under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

Public Notice

No. TP/Os,bad MC/911/18. Whereas the second revised development plan of Osmanabad has been sanctioned by under section 30 (1) of Maharashtra Regional and town planning Act 1966 the Government of Maharashtra in Urban Development No. TPS3409/1256/letter No.199/2009/UD-30 Dt. 04/04/2012 and came into effect from is 15 December 2012.

Whereas the Osmanabad Municipal Council under its General Body resolution No. 288 dt. 31/07/2017 has resolved to effect the following modification under section 37 of the said Act to the said second revised plan viz.

Proposed as per sanctioned D.P.

Land Admeasuring tentative 0.33 R in Sy. No. 206 reserved for site No. 51, 'Garden' (As shown in part plan)

Proposed modification

Land Admeasuring tentative 0.33 R in Sy. No. 206 reserved for site No. 51, garden is deleted from this reservation and included in residential zone.

And whereas, the notice is hereby published as required under section 37 of the said Act for inviting suggestions and objections from public on said modification, those persons who will give there suggestions and objections in writing to the council within one month from the publication of this notice will be published in Maharashtra Government Gazette will be considered by the council before submitting the said proposal to Government for sanction.

The part plan showing the proposed modification to the said development plan is kept open for inspection of public in the office of municipal council on all the working days.

Osmanabad dt. 06/03/2018.

Makarand Shursen Rajenimbalkar

President

Municipal Council Osmanabad.

मुख्याधिकारी नगर परिषद यांजकडून

जाहिर सचना

(महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये)

जा.क्र./नपत/सीआर- ३ डि.पी. (दु. सु.) फेरबदल/२०१८/३५५ :- ज्या अर्थी तुळजापुर शहराची विकास योजना (द. सु.) शासनाने नगर विकास विभागाची अधिसूचना क्र. टि. पी. एस. ३४१०/२९५/सिआर - १२६ (अ) २०१०/युडी ३० दि. १४/१०/२०१० अन्वये मंजूर केली असून दि. ११/११/२०१० पासून अमलात आली आहे उक्त विकास योजनेत तुळजापुर ते लातूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ ची विद्यमान रुंदी समारे ३० मी. आहे. आ.क्र. ४१ पोलिस चौकी व आ. क्र. ४२ हि नागरी रणालयाच्या वाढीसाठी हि नागरी रस्त्यालगतच्या वाढीसाठी आहे उक्त राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूने उर्वरित जमिनी या निवासी, वाणिज्य, सार्वजनिक व निमसार्वजनिक व वाहतक व परिवहन भवापरात समाविष्ट आहेत.

ज्या अर्थी या नगर परिषदेने तिची सर्वसाधारण सभा ठराव क्र. ५० दि. १५/०१/२०१८ अन्वये असे ठरविले आहे की,

१) तुळजापुर - लातूर या राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ च्या विद्यमान रस्त्याचे उत्तर बाजूने ६ मी रुंदीकरण व दक्षिण बाजूने १२ मी रुंदीकरण सेवामार्ग सहित हे जुना बसस्थानक ते ५४ मी रुंद प्रस्तावित डि. पी. रोड पर्यंत करावे आणि यामुळे आ.क्र. ४२ नागरी रणालयाच्या वाढीसाठी व आ. क्र. ४१ पोलिस चौकीसाठी म्हणून पूर्ण स्थापन करावे आणि उक्त रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या व प्रस्तावित रस्तारुंदीकरणा मध्ये समाविष्ट होणा-या विद्यमान रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील रहिवास, वाणिज्य, सार्वजनिक व निमसार्वजनिक वाहतुक व परिवहन भुवापरातील जमिनी या उक्त रस्त्याच्या रुंदीकरणा मध्ये समाविष्ट करण्यात याव्यात आणि त्यानुसार उक्त विकास योजनेत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये फेर बदल करावेत असे ठरविले आहे.

त्या अर्थी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ (१) मध्ये नमुद केल्या प्रमाणे हि जाहिर सूचना जनतेच्या सुचना व हरकतीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे. ज्या व्यक्ती हि सुचना राजपत्रात प्रसिध्द झाल्या पासून ३० दिवसाच्या आत त्यांच्या सुचना हरकती या नगर परिषदेकडे सादर करतील त्यांचा विचार उक्त प्रस्ताव शासनाकडे अंतिम मंजुरीस सादर करण्यापुर्वी हि नगर परिषद करील, उक्त फेरबदल दर्शविणारा भाग नकाशा जनतेच्या अवलोकनार्थ या नगर परिषद मध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी उघडा ठेवण्यात आला आहे.

ठिकाण - तुळजापुर

दिनांक ०६/०२/२०१८

(सौ. अर्चना विनोद गंगणे)

अध्यक्ष

नगर परिषद तुळजापुर.

BY PERSIDENT MUNICIPAL COUNCIL

PUBLIC NOTICE

(U/S 37 (1) of the MR& T. P. ACT 1966)

Out No MCT/CR.3/DP(RII) Modification/2018/355 :-

Where as the Development plan of Tuljapur (Renised II) has been sanctioned by the govt. in urban Development Department vide its Notification No TPS-3410/295/CR-126(A) / 2010/UD-30 dated -14/10/2010 And came into effect from dt 11/11/2010 In the said development plan 1) The Existing Tuljapur-Latur National Highway (N.H.361) admeasures about 30 mt. 2) site no 42 is reserved for extn to Rural Hospital 2) site no 41 is reserved for police chowky 3)along this national highway remaining lands on both side of this road are zoned for Residential,commercial public & semipublic and Transportation Zone.

And wheras this municipal council vide its general board resolution no 50 dt 15/01/2018 has resolved to 1) The Existing Tuljapur -Latur National highway no.361 is to be widened 6 mt towards north side of this road from old bus stand to 54 mt. wide D.P. road including service road on both sides because of said proposal the site no 41 for police chowkym the site no 42 extn to rural Hospital is required to rearranged and to be redesignated as site no 41 for "Police chowky site no 42" extn to rural hospital" and lands on both sides of this existing road are being deleted from its existing use of residential, Commercial zone public & semipublic zone and traitic & transportation zone and to be included in road widening of this national hgiway and decided to modify the said development plan as per provisions of section 37 (1) of M.R. & T.P. ACT. 1966.

There fore this public notice as required U/S 37(1) of Maharashtra Reganal and Town planning Act of 1966 is hereby published for inviting suggestions & objections form public. those persons who will give their suggestion & objection on proposed modification within 30 dayas from publication of this notice in govt Government for final sanction.

The copy of part plan showing said modification is kept open for inspection as public in this office during all working days.

Place- Tuljapur

Date- 06/02/2018

Persident

Municipal Council Tuljapur .